

सुधारित प्रकल्प अहवालास मान्यता देण्याबाबत.  
केदारलिंग वारणा सहकारी सूतगिरणी  
मर्या.,आसुर्ले-पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्रमांक : प्रकल्प १२२३/प्र.क्र.६५/टेक्स१ (अ)  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक : ०१ ऑगस्ट, २०२४.

**वाचा:-**

१. शासन निर्णय, सहकार व वस्त्रोद्योग विभाग क्र.सूतगि-२१९३/प्र.क्र.१८६/टेक्स-१,  
दि.११.०८.१९९३.
२. शासन निर्णय, सहकार व वस्त्रोद्योग विभाग क्र.सूतगि-११९४/प्र.क्र.५१/टेक्स-१,  
दि.०७.०९.१९९४.
३. शासन निर्णय, सहकार व वस्त्रोद्योग विभाग क्र.सूतगि-११९७/प्र.क्र.१९३/टेक्स-१,  
दि.२४.३.१९९९.
४. शासन निर्णय, सहकार व वस्त्रोद्योग विभाग क्र.सूतगि-१२००/प्र.क्र.१५३/टेक्स-१,  
दि.१३.६.२०००.
५. शासन निर्णय,सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.सूतगि-११०८/प्र.क्र.९१/टेक्स-१(अ),  
दि.३०.०६.२०११.
६. शासन निर्णय,सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.प्रकल्प-१२१३/प्र.क्र.११०/टेक्स-१(अ)  
दि. ०१.०३.२०१४.
७. शासन निर्णय, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.सूतगि-३३१६/प्र.क्र.८१/टेक्स-१(अ),  
दि.१०.०७.२०१७.
८. शासन निर्णय, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.प्रकल्प-१२१५/प्र.क्र.५०/ टेक्स-१  
(अ), दि.१७.६.२०२१.
९. शासन निर्णय, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.प्रकल्प-१२२३/प्र.क्र.८/ टेक्स-१ (ब),  
दि.२६.७.२०२३.
- १०.आयुक्त,वस्त्रोद्योग,नागपूर यांचे पत्र क्र कार्या-६(१) (सूतगि)/केदारलिंग वारणा/सुधा.  
प्रकल्प अहवाल/१२७३/२०२३, दिनांक ०५.०३.२०२४.
- ११.शासन पत्र, सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र: बैठक-१५२३/प्र.क्र.८०/टेक्स-१(अ),  
दिनांक ११.०३.२०२४. (सुकाणू समिती इतिवृत्त)
१२. शासन निर्णय, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.प्रकल्प-१२२३/प्र.क्र.८/टेक्स-१ (ब),  
दि.११.३.२०२४.
- १३.आयुक्त (वस्त्रोद्योग), नागपूर यांचे पत्र क्र.कार्या-६(१)/ (सूतगि)/ केदारलिंग वारणा/  
सुधा.प्रकल्प अह/१७३०/२०२३, दिनांक १३.०३.२०२४.
- १४.आयुक्त (वस्त्रोद्योग), नागपूर यांचे पत्र क्र.कार्या-६(१)/ (सूतगि)/ केदारलिंग वारणा/  
सुधा.प्रकल्प अह/५४३०/२०२३, दिनांक १०.०७.२०२४.

**प्रस्तावना :-**

श्री. केदारलिंग वारणा सहकारी सूतगिरणी मर्या., आसुर्ले-पोर्ले, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर या सूतगिरणीची नोदणी दि.२६.०३.१९९२ रोजी करण्यात आली आहे. शासन निर्णय दि.०७.०९.१९९४ अन्वये या सूतगिरणीचा समावेश आठव्या पंचवार्षिक योजनेत करून शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड करण्यात आली आहे. शासन निर्णय दि.०१.०३.२०१४ नुसार, सूतगिरणीचा प्रकल्प अहवाल रु.६१००.०० लाख इतका सुधारीत करण्यात आला आहे. शासन निर्णय दिनांक १७.०६.२०२१ अन्वये सहकारी सूतगिरण्यांचा प्रकल्प अहवाल किंमत रु.८०.९० कोटी इतकी निश्चित करण्यास मान्यता दिलेली आहे. शासनाने यापूर्वी अर्थसहाय्य केलेल्या आठव्या, दहाव्या व बाराव्या पंचवार्षिक योजना काळातील ज्या सहकारी सूतगिरण्यांचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु झालेले नाहीत अशा सहकारी सूतगिरण्यांना देखील प्रो-रेटा पध्दतीने रु.८०९०.०० लाख प्रकल्प किंमत लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयाच्या अनुषंगाने या सूतगिरणीने महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई यांचेकडून २५५३६ चात्यांचा रु.७५३६.०० लाखांचा प्रकल्प तयार करून घेतला आहे. तसेच, शासन निर्णय दिनांक २६.०७.२०२३ अन्वये सहकारी सूतगिरण्यांचा प्रकल्प अहवाल रु.८०.९० कोटीच्या मर्यादेत प्रो-रेटा पध्दतीने निश्चित करणेसाठी सुधारित कार्यपध्दती निश्चित करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. सदर निर्णयाच्या अनुषंगाने या सूतगिरणीने महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई यांचेकडून २५५३६ चात्यांचा रु.७५३६.०० लाखांचा प्रकल्प तयार करून घेतला होता. त्यानुषंगाने आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांनी दि.०५.०३.२०२४ रोजीच्या पत्रान्वये रु.७५३६.०० लाख इतका सुधारित प्रकल्प अहवाल सुकाणू समितीच्या दिनांक ०६.३.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये जशाच्या तसा मंजूरीसाठी सादर केला होता. त्यामुळे त्याप्रमाणे सादर सूतगिरणीच्या सुधारीत प्रकल्प किंमत निश्चितीबाबत मा. मंत्री (वस्त्रोद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०६.०३.२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेतला. तथापि आयुक्त (वस्त्रोद्योग), नागपूर यांनी दिनांक १०.०७.२०२४ रोजीच्या पत्रान्वये शा.नि. दिनांक १७.६.२०२१, दिनांक २६.७.२०२३ व दिनांक ११.३.२०२३ मधील तरतूदी व कार्यपध्दती विचारात घेऊन दिनांक १०.०७.२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्रो-रेटा पध्दतीने सुधारीत प्रकल्प अहवालाची गणना करून व त्याप्रमाणे सुधारित करून रुपये ७२८१.७८ लाख इतक्या किंमतीचा सुधारित प्रकल्प सादर केला. त्यानुसार श्री. केदारलिंग वारणा सहकारी सूतगिरणी मर्या., आसुर्ले-पोर्ले, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर या सूतगिरणीचा प्रकल्प अहवाल रुपये ७२८१.७८ लाख इतका सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

केदारलिंग वारणा सहकारी सूतगिरणी मर्या., आसुर्ले-पोर्ले, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर या सूतगिरणीची सध्याची रु.६१००.०० लाख रक्कमेची प्रकल्प अहवाल किंमत

रु.८०९०.०० लाख किंमतीच्या मर्यादेत प्रो-रेटा नुसार रु. ७२८१.७८ लाख इतक्या रक्कमेच्या सुधारित प्रकल्प अहवाल किंमतीस खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे:-

“केदारलिंग वारणा सहकारी सूतगिरणी मर्या., आसुर्ले-पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर या सूतगिरणीने सध्याच्या मंजूर प्रकल्प अहवाल किंमतीनुसार उभारावयाची ५% सभासद भागभांडवलाची रक्कम व प्रकल्पाच्या ५०% मुदती कर्जाची रक्कम उभारून प्रकल्पावर खर्च केल्यानंतरच सूतगिरणीस सुधारित प्रकल्प अहवाल रूपये ७२८१.७८ लाख किंमतीच्या मर्यादेत देय असलेले उर्वरित शासकीय भागभांडवल मंजूर करण्यात येईल.”

२. सदर सूतगिरणीवर खालील बाबी बंधनकारक राहतील.

१. सूतगिरणीच्या कामासाठी कालबद्ध कार्यक्रम (Time bound Program) आखून घ्यावा व त्यानुसार सूतगिरणीची उभारणी विहित कालावधीत करावी.
  २. शासन निर्णय दि.२४.३.१९९९ मधील सूतगिरणी परतफेडीस पात्र होण्याबाबतच्या अटीमध्ये दि.१०.०७.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली असून सदरची सुधारणा या सूतगिरणीसाठी बंधनकारक राहिल.
  ३. सूतगिरणीस निधी उभा करण्यासाठी कोणती बँक कर्ज देणार आहे, त्या बँकेचे कर्ज मंजूर करण्यात येत असल्याबाबतचे पत्र सादर करावे.
  ४. सूतगिरणीच्या कामकाजावर व प्रकल्प उभारणीवर लक्ष देऊन त्याबाबतचा तिमाही प्रगती अहवाल आयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांनी विहित विवरणपत्रात शासनास सादर करावा.
  ५. सूतगिरणीचा प्रकल्प एक पथदर्शक प्रकल्प म्हणून उभा राहिल याबाबत सूतगिरणीने तसेच आयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांनी दक्षता घ्यावी.
  ६. सदर सूतगिरणी सर्वसाधारण प्रवर्गातील असल्याने शासनाने भविष्यात काही अटी/शर्ती घातल्यास त्या या सूतगिरणीवर बंधनकारक असतील.
  ७. दि.१७ ऑक्टोबर, २०१६ रोजीच्या राजपत्रान्वये राज्यातील सहकारी संस्थांवर दोन शासकीय सदस्य नेमण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये सुधारणा करण्यात आली असून सदर निर्णय या सूतगिरणीस बंधनकारक राहिल.
३. या सूतगिरणीचे सभासद भागभांडवल व शासकीय भागभांडवल यांचे प्रमाण १:९ असे राहिल. त्यानुसार सूतगिरणीने पुढीलप्रमाणे निधी उपलब्ध करावयाचा आहे.

| अ. क्र. | तपशिल                  | प्रकल्प किंमतीनुसार उभारावयाची रक्कम<br>(रुपये लाखात) |
|---------|------------------------|---|
| १       | सभासद भागभांडवल (५%)   | ३६४.०९  |
| २       | शासकीय भागभांडवल (४५%) | ३२७६.८०   |
| ३       | दिर्घ मुदती कर्ज (५०%) | ३६४०.८९   |
|         | <b>एकूण</b>            | <b>७२८१.७८</b>  |

४. या सूतगिरणीचा प्रकल्प किंमतीचा बाबनिहाय तरतुदीचा तपशील खालीलप्रमाणे राहिल व त्यामर्यादेत या सूतगिरणीने खर्च करणे सूतगिरणीस बंधनकारक राहिल.

(रक्कम रूपये लाख)

| अ क्र. | तपशील                       | मंजूर प्रकल्प अहवाला प्रमाणे तरतूद | प्रकल्प अहवाल किंमत रु.८०.९० कोटी | प्रोरेटा पध्दतीने निश्चित झालेला सुधारीत प्रकल्प अहवाल किंमत |
|--------|-----------------------------|------------------------------------|-----------------------------------|--|
| १      | २                           | ३                                  | ४                                 | ५  |
| १      | जमीन व जमीन सुधारणा         | ५८.०६                              | १७२.००                            | १०३.६४   |
| २      | फॅक्टरी इमारत व इतर बांधकाम | ११४९.७६                            | १९०८.४५                           | १३७७.३५  |
| ३      | प्लँट अँड मशिनरी            | ३१०२.७५                            | ४०६७.२९                           | ३९३३.८१  |
| ४      | इतर कायम मालमत्ता           | ८४५.००                             | ९११.००                            | ९०३.०८   |
| ५      | स्टोअर्स व स्पेअर्स         | ६१.००                              | ८८.८७                             | ८८.८७  |
| ६      | प्रिऑपरेटिव्ह खर्च          | २०७.९९                             | १८७.००                            | १९४.१४   |
| ७      | मार्जिन मनी                 | ४१०.१७                             | ४११.१२                            | ४११.१२   |
| ८      | कॉन्टीजंसी                  | २६५.२४                             | ३४४.३३                            | २६९.७९   |
|        | <b>एकूण</b>                 | <b>६१००.००</b>                     | <b>८०९०.००</b>                    | <b>७२८१.७८</b>   |

५. सूतगिरणीने रु. ७२८१.७८ लाख इतक्या किंमतीमध्ये प्रकल्पाची उभारणी पूर्ण करावी. शासनाकडून देय भागभांडवलाची रक्कम निधीच्या उपलब्धतेप्रमाणे देण्यात येईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वरीलप्रमाणे त्या त्या प्रयोजनासाठी मंजूर किंमतीपेक्षा जास्त रक्कम खर्च झाल्यास जास्तीची रक्कम सूतगिरणीने स्वनिधीतून उभी करणे आवश्यक राहिल. प्रकल्पावर अतिरिक्त होणारा खर्च सूतगिरणीला स्वतः करावा लागेल. तसेच यंत्रसामुग्री खरेदी व स्थापत्य बांधकामासाठी शासन निर्णय दि.१५.०६.२००६ व दि.२८.०३.२०१८ नुसार मान्यता घ्यावी. सूतगिरणीच्या संचालक मंडळाने सूतगिरणीच्या खर्चावर कडक नियंत्रण ठेवावे व अनावश्यक खर्च टाळावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०८०११६५१५५८२०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्रीकृष्ण पवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
३. सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
४. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
५. आयुक्त, (वस्त्रोद्योग) वस्त्रोद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर.
६. जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
७. प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर.
८. जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर.
९. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई-०१.
१०. कार्यासन अधिकारी १६-स / १७-स, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
११. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई-३२. (२ प्रतीत).
१२. अध्यक्ष, श्री. केदारलिंग वारणा सहकारी सूतगिरणी मर्या., आसुर्ले-पोर्ले, ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर.
१३. निवडनस्ती (टेक्स १ (अ))